

zu VĀMANA.

- पृथ् caus. etwa *Gewalt anthun* ÂPAST. 2,12,2.
 प्रेता ४) पूर्वकारिन् mit *Bedacht zu Werke gehend* PAT. a. a. O. 1,282,b.
 प्रेङ् २) प्रेङ्गावत्तरेण न चातीयात् ÂPAST. 1,31,16.
 प्रेङ्गालन १) पादयोः ÂPAST. 2,20,12.
 प्रेदि m. N. pr. eines Mannes GOP. Br. 1,4,24. प्रीति ÇAT. Br.
 प्रेप (प्र + झप् Wasser) adj. Pat. a. a. O. 1,295,a. 6,44,a.
 प्रेमवत् adj.: पत्नी प्रेमवती Spr. (II) 3898.
 प्रियङ्गव PAT. a. a. O. 1,268,b.
 प्रियङ्गविक adj. die *Geschichte von Prijaṅgu kennend* ebend. 4,67,a.
 प्रोक्षण (Nachträge) Z. 2 lies 2) st. b).
 प्रोथ ७) श्रोदकात्तं प्रियं प्रोथमनुव्रजेत् ÇĀK. ed. PREM. 86,1 v. u. Könnte ein verlesenes प्रोष्य sein.
 प्रोदर (प्र + उदर) adj. comp. PAT. a. a. O. 1,295,a. 6,85,a.
 प्रोष्ठ vgl. रथ°.
 प्रोष्य vgl. oben प्रोथ ७).
 प्रौढ १) बाला, तरुणी, प्रौढ, वृद्धा स्त्री Spr. (II) 3000.
 प्रौढिम m. nom. abstr. von प्रौढ VĀMANA 5,2,56.
 सु mit अभिसम् überströmen: मातृहृदयं ह्यस्य तामपरामभिसंभवते सि-
 रामिः संस्यन्दमानामिः *das Herz der Mutter überströmt diese Nachgeburt durch Adern, welche von jenem zu dieser laufen*, KARAKA 4,6.
 प्सरस् vgl. auch सु°.
 फट् Z. 2 lies 4,18,3.
 फणिन् २) KĀLĀĀKRA 1,66. — ४) (wohl n.) Zinn oder Blei ebend. 5,221.
 २. फल् Z. 12 lies फलत्यात्मनि.
 फलयन्थ m. ein *Buch, welches die Folgen (der Himmelserscheinungen) beschreibt* d. i. *die Himmelserscheinungen in Bezug zum Geschick der Menschen bringt* (im Gegensatz zu *der reinen theoretischen Himmelskunde*) KERN in der Vorrede zu VARĀH. BRH. S. 22. fg. UTPALA zu VARĀH. BRH. S. 2.
 फाण्ट २) KARAKA 1,4.
 बङ्ग् mit सम्, partic. संबाळ्ळ् TAITT. ÂR. 1,17. = संबद्ध, दृढ Comm.
 बङ्गीयस् weiläufig, ausführlich: बङ्गीयसी लघिष्ठा वा गिरं निर्मात्ति वाग्मिनः KULL. zu M. 5,64.
 बक १) a) (Nachträge) Sp. 1640, Z. 4 v. u. बकपञ्चक n. nach dem KRĪTĀTĀTVA im ÇKDB. Suppl. Bez. von *best. fünf heiligen Tagen, an denen sogar der Reiher keine Fische verzehrt*. — Vgl. नगरीवक (°बक).
 बकवकाय्, ष्यते v. l. für मकमकाय् und भकभकाय् quaken zu Spr. (II) 2808.
 बकवृत्ति (Nachträge) HEM. JOGAÇ. 4,16.
 बटु (Nachträge) १) VARĀH. BRH. S. 87,15. NĀCĀN. 6,10. 14. Verz. d. Oxf. H. 228,a,24. 26. KATHĀS. 35,81. 65,166. BHĪG. P. 7,15,38. माया-
 बटुवामन 6,8,11. ब्राह्मणो बटुः KATHĀS. 35,80. — ३) °वर्गं प्रपूजयेत्
 PANĀKAR. 2,4,65.
 बटूकरण (Nachträge) TRIK. 2,7,1.
 बण्ड vgl. वण्ड.
 बध्योग gaṇa अनुशक्तिकादि zu P. 7,3,20.
 बन्दि (Nachträge) २) बन्दीकृत KATHĀS. 45,316.

- बन्दिता f. nom. abstr. von बन्दिन् *Lobsänger*: ययौ तद्गुणस्तुतिवन्दि-
 ताम् RĀĪGĀ-TAR. 4,144.
 बन्धि ३) रागी बध्नाति कर्माणि (कार्याणि vermutet) so v. a. *unterlässt*
 Spr. (II) 5732.
 — झनु pass. *erfolgen* PAT. a. a. O. 1,222,a.
 — उद् १) वटवृत्त घात्मानमुद्ध्य *sich erhängen* PANĀKAR. 135,8, v. l.
 — नि २) partic. निबद्ध *aus vielen Sätzen oder Strophen bestehend*,
 झ° *nur aus einem Satze oder einer Strophe bestehend* VĀMANA 1,3,28. 30.
 बन्धुत्व n. *Verwandschaft, Angehörigkeit* Spr. (II) 3195.
 बन्धुर (Nachträge) १) a) दम् KĀHANDOM. 30. वचस् KATHĀS. 109,43. झ-
 ति° MBH. 7,322. — b) झाबन्धुरोदर PANĀKAR. 3,5,12.
 बप्स् s. भप्स्.
 बधि Z. 2 (auch Nachträge) *fahrend, sich hinbewegend* RV. 3,1,12.
 बधु als Synonym von राजन् MBH. 3,12705.
 बर्बटी = ब्रीहिभिद् und द्वेष्य TRIK. 3,3,100.
 बर्बर २) d) (Nachträge) *Cleome pentaphylla Roxb. (eine stark behaarte*
Pflanze) SIDDH. in NIGH. Pr. ein *best. Parfum*, = व्याघ्रनख DHANV. und
 RATNĀK. ebend.
 बर्बरक m. *Cleome pentaphylla Roxb.* HAN. in NIGH. Pr.
 बर्बरीगन्ध m. *eine best. Pflanze*, = झनमोदा AUSH. 51.
 २. बर्क, partic. वृत् gaṇa दृढादि zu P. 5,1,123.
 — वि *sich an —, in einander drücken* (vgl. — उप intens.) RV.
 10,10,7. 8.
 बर्केतु m. N. pr. eines der Söhne Sagara's HARIV. 790.
 बर्कणचक्र N. pr. eines Bergsdorfes RĀĪGĀ-TAR. 8,253.
 बर्किचूडा f. (*Pfauenkamm*) *Celosia cristata, Hahnenkamm* RĀĪGĀN. 5,48.
 बलीयस्त्व n. füge *das Vorwiegen* und VĀMANA 1,3,11 hinzu. झ° ebend.
 बलव ४) pl. बलवाः und झपरबलवाः als Volksnamen MBH. 6,370
 nach der Lesart der ed. Bomb., मलव und झपरवल्लभ ed. Calc.
 बल्वल (Nachträge) BHĪG. P. ed. Bomb. 2,7,34. 3,3,11.
 बस्त, बस्तश्च श्रोत्रियश्च स्त्रीकामतमौ ÂPAST. 2,14,13.
 बह्य्, ष्यति denom. von बङ्ग् KĀM. in MAHĀBH. lith. Ausg. 6(4),44,b.
 बह्वल vgl. बाह्वल्य weiter unten.
 बहिरङ्ग am Ende, झतरङ्गतर ist an und für sich richtig, ist aber
 nicht = बहिरङ्गः vgl. oben u. झतरङ्ग.
 बहिष्णु n. nom. abstr. von बहिष् PAT. a. a. O. 1,268,a.
 बहिस्तपस् n. *äußere Askese* HEM. JOGAÇ. 4,88.
 बङ्गकार m. *eine Art Judendorn* RĀĪGĀN. im ÇKDB. u. लघुवदर.
 बङ्गुर्णु adj. *rinderreich* TBA. 3,8,5,3.
 बङ्गुचर्मक adj. (f. °चर्मिका) PAT. a. a. O. 7,114,a.
 बङ्गुतरक (von बङ्गुतर, compar. von बङ्गु) adj. *recht viel, — zahlreich*
 ebend. 1,163,b. 7,75,a.
 बङ्गुदोष m. *grosser Schaden* Spr. (II) 5289.
 बङ्गुल ३) h) MBH. 13,3670. 6042.
 बङ्गुविद्, so zu lesen.
 बङ्गुव्रीहियर्वे adj. (f. झा) *reich an Reis und Gerste* TBA. 3,8,5,3.
 बङ्गुभाय् (von बङ्ग् + शुभ), ष्यते *zu einem grossen Segen werden*
 ÇATR. 14,113 (getrennt gedr.).